

hat, übt GORR. 4, 8, 9. 14. ऀCV. GRHJ. 1, 10. Schol. zu KĀTJ. ÇR. 153, 11. 157, 3.

पञ्चावर्तीय (wie eben) adj. nach Art der Fünftheilung behandelt: ऋष्य TBa. 1, 7, 4, 5.

पञ्चावयव (पञ्चन् + अयव) adj. fünfgliedrig: वाक्य (Schlussform) TARKA. 32.

पञ्चावस्थ (पञ्चन् + अयवस्था) m. Leichnam (im Zustande der fünf Elemente befindlich) TRIK. 2, 8, 61.

पञ्चावि (पञ्चन् + अवि) adj. f. पञ्चाविवी fünf Lammzeiten d. h. fünfmal sechs Monate zählend VS. 18, 26 (पञ्चाविः!). 21, 14. 24, 12. 28, 26.

पञ्चाविक (पञ्चन् + अविक) n. die fünf Dinge vom Schafe (vgl. पञ्चगव्य, पञ्चाज्ञ) SUÇA. 2, 420, 7.

पञ्चाशै (von पञ्चाशत्) adj. 1) der 50ste MBh. 1—8 und R. in den Unterschr. der Adhjája und Sarga. — 2) mit 50 verbunden: ०शं शतम् 150, ०शं सहस्रम् 1050; vgl. P. 5, 2, 46.

पञ्चाशक 1) adj. = पञ्चाशत् fünftig: ०कैः श्लोकैः VĀRĀHA P. in Verz. d. Oxf. H. 62, a, 36. — 2) f. ०शिका etne Zusammenstellung von fünftig: श्लोक ० KĀURĀP. am Ende in der Unterschr.; vgl. चौर, षट्चाशिका.

पञ्चाशच्छम् (vom folg.) adj. zu je fünftig ऀCV. GRHJ. 9, 2.

पञ्चाशत (पञ्चन् + दशत्; vgl. विंशति, त्रिंशत्, चत्वारिंशत्) f. fünftig P. 5, 1, 59. SIDDH. K. 247, b, 3. AV. 5, 15, 5. 6, 25, 1. तिलः पञ्चाशतः RV. 1, 133, 4. आ पञ्चाशता (याक्वि) 2, 18, 5. 4, 16, 13. ये मे पञ्चाशतं दंडरश्चानाम् 5, 18, 5. AIT. Ba. 7, 18. ÇAT. Ba. 10, 2, 4, 8. M. 8, 297. 322. R. 5, 6, 19. 20. ०शतेषूपाम् MBh. 6, 5421. 7, 1377. ०शतं कन्याः 1, 3133. शैः ०शता 6, 5423. R. 1, 23, 15. 16. 67, 4. SĪKHAJAK. 40. RĪGĀ-TAR. 2, 112. BUĠG. P. 9, 6, 43. मार्गणैः ०शद्भिः MBh. 7, 652. N. 26, 2. Schol. in der Einl. zu KĀURĀP. ०शत् die Stelle des acc. vertretend: पञ्चाशद्वात्सामो दृष्टः M. 8, 268. सुखं योजनपञ्चाशत्क्रमेणम् R. 5, 1, 45. KATHĀS. 44, 77. अर्धं ०fünfundzwanzig M. 8, 268. एकोन ० neunundvierzig MĀRĀ. P. 23, 52.

पञ्चाशति f. dass.: दीनाराणां दशशती पञ्चाशत्यधिकामवत् RĪGĀ-TAR. 3, 71. — Vgl. त्रिंशति.

पञ्चाशत्क (von पञ्चाशत्) adj. f. आ fünftigjährig KĀM. NITIS. 7, 44.

पञ्चाशतम् (wie eben) adj. der 50ste MBh. 9—14 und HARIV. in den Unterschr. der Adhjája. ०वर्ष Schol. zu KĀTJ. ÇR. 293, 3.

पञ्चाशद्द (wie eben) adv. in 50 Theile: एकोन ० in 49 Theile R. GORR. 1, 48, 1.

पञ्चाशद्भाग (पञ्चाशत् + भाग) m. der 50ste Theil M. 7, 130.

पञ्चाशिका s. u. पञ्चाशक.

पञ्चाशीत (vom folg.) adj. der 85ste MBh. 1. 3. 5—8. 12—14 und HARIV. in den Unterschr. der Adhjája.

पञ्चाशीति (पञ्चन् + अशीति) f. fünfundachtzig MBh. in den Unterschr. der 185sten Adhjája.

पञ्चाशीतितम् (vom vorherg.) adj. der 85ste R. 2. 5. 6 in den Unterschr. der Sarga.

पञ्चास्य (पञ्चन् + आस्य) 1) adj. f. आ a) fünfgesichtig, fünfköpfig: दानव HARIV. 12753. von Schlangen MBh. 7, 1565. 5952. 8, 2545. HARIV. 2685. 3657. R. 3, 74, 22. 5, 47, 23. — b) fünfspitzig, von Pfeilen: कर्पाः पञ्चास्य[ान्] चिनेप वाषाण् MBh. 7, 1710. — 2) m. Löwe AK. 2, 5, 1. H. 1284. DHARMAVI. 7 in HAB. Anth. 308. — Vgl. पञ्चमुख.

1. पञ्चाह् (पञ्चन् + अह्) m. ein Zeitraum von fünf Tagen: ०केन KATHĀS. 41, 26.

2. पञ्चाह् (wie eben) 1) adj. fünftägig. — 2) m. etn Soma-Opfer mit fünf Sutjā-Tagen ÇAT. Ba. 12, 2, 2, 12. PAÑĀV. Ba. 24, 13, 9. KĀTJ. ÇR. 23, 4, 1. 4. 5, 2. LĪTJ. 10, 4, 1. fgg.

पञ्चाहिक (von पञ्चाह् fünf Tage) adj. fünf (Feier-) Tage enthaltend Schol. zu KĀTJ. ÇR. 463, 2 v. u. 853, 24.

पञ्चिका s. u. पञ्चक.

पञ्चिन् (von पञ्चन्) adj. fünftheilig: ऐने पञ्चिन्चै जनतायै कृविने गच्छत्ति AIT. Ba. 3, 31. स्तोम LĪTJ. 6, 6, 14. mit diesem Stoma versehen 8, 5, 23. 25.

पञ्चीकर (von पञ्चन् + 1. कर) zu fünf machen; machen, dass Etwas alle fünf Elemente enthält: ०कृत VEDĀNTAS. (Allah.) No. 68. 70. अ ० 42. Davon nom. act. ०करण n. 68. 69. ०वार्तिक Verz. d. P. H. No. 99.

पञ्चेध्मीय (von पञ्चन् + इध्म) adj. wobei fünf Feuerbrände angewandt werden: रात्रेर्निशायां पञ्चेध्मीयेन पजेत ĀPASTAMBA beim Schol. zu TS. S. 93, 7.

पञ्चेन्द्र adj. = पञ्चेन्द्राण्यो देवतास्य Schol. zu P. 1, 2, 49 und 1, 1, 58, VĀRTI. 2.

पञ्चेन्द्रिय (पञ्चन् + इन्द्रिय) adj. fünf Sinnesorgane habend H. 22. MBh. 5, 1047 = 12, 8782.

पञ्चेषु (पञ्चन् + इषु) m. der Liebesgott (der Fünfpfeilige) TRIK. 1, 1, 37. H. 16. HALĀJ. 1, 32. BHARTR. 1, 61. Spr. 866. SĀH. D. 42, 17.

पञ्चेदन (पञ्चन् + अदन) adj. mit dem fünffachen Mus zugerichtet (nämlich ऋष्य): पञ्चेदनं पञ्चभिर्दुलिभिर्द्व्योद्धर पञ्चेतमैदानम् AV. 4, 14, 7. 9, 3, 8. fgg.; vgl. ऋषं च पचतं पञ्चं चौदानम् 37. — Vgl. पाञ्चैदानिक.

पञ्चैकिल m. N. pr. eines Mannes Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 544, 4.

पञ्ज eine Sautra-Wurzel in der Bed. आवरण (wegen पञ्जर).

पञ्जक m. N. pr. eines Mannes RĪGĀ-TAR. 8, 570.

पञ्जर gaṇa संकाशादि zu P. 4, 2, 80. n. AK. 3, 6, 3, 31. SIDDH. K. 249, b, 1. 1) n. Käfig, Gitterbehälter BHAR. zu AK. ÇKDR. ते बद्धाः शरत्त्रालेन शकुता इव पञ्जरे MBh. 3, 14990. काकं पञ्जरे बद्ध्वा 12, 3061. पञ्जरात्तरसंचारी शकुत्त इव 14, 2233. HARIV. 10268. R. 2, 63, 5. 5, 15, 35. RAÇH. 5, 74. VIKR. 41. MEGH. 83. PAÑĀT. III, 144. VET. in LA. 20, 10. ÇUR. ebend. 38, 15. 39, 20. SUÇA. 1, 344, 3. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 304, ÇI. 12. Uneig.: नाराचपञ्जराणि KATHĀS. 18, 14. शयानं शरपञ्जरे BHĪG. P. 1, 9, 25. इषुवदपञ्जरादिनिर्गतः 8, 14, 26. भुजपञ्जरमध्यवर्तिन् PAÑĀT. I, 224. अर्थ ० 427. Ausnahmsweise in comp. mit dem was gefangen gehalten wird: चरण ० BHĪG. P. 5, 2, 10. — 2) Gerippe, Skelet, n. BHAR. zu AK. (die Rippen COLEBA. und WILS. nach ders. Aut.). m. ĠATĀDH. im ÇKDR.; vgl. अस्थि ० und पिशितपङ्कावनद्वास्थिपञ्जरमयी (नारी) PHAB. 71, 1. — 3) m. Körper TRIK. 2, 6, 19. — 4) m. das Kalijuga. — 5) m. eine an Kühen stattfindende Reinigungszerimonie (गवां नीराजनविधि) SĀHASYATĀBHIDHĀNA im ÇKDR. — 6) n. wohl bestimmte Gebete und Formeln, mit denen man eine Gottheit gleichsam gefangen hält: वैश्वं पञ्जरम् VĀMANA-P. in Verz. d. Oxf. H. 46, b, Kap. 17. विष्णुपञ्जरस्तोत्र Verz. d. Pet. H. No. 42. — Vgl. पाञ्जर्य.